SWARNSARITA GEMS LIMITED

Add.: Room No.5 to 10,6th Floor, Dayamandir, 125/127, Mumbadevi Road, Mumbai-400003 CIN: L36911MH1992PLC068283 Email: info@swarnsarita.com Tel. no.: 022-43590000 Fax. No.: 022-43590010 Website: www.swarnsarita.com

30th September, 2019

To, Asst. General Manager, Dept. of Corporate Services. Bombay Stock Exchange Limited, 14th Floor, P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai- 400 001.

Respected Sir,

Scrip Code: 526365

Sub: E-Voting Results of the 27th AGM published in newspaper.

Pursuant to requirement of Regulation 47 (1) (3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclosed herewith a copy of advertisement of E-Voting Results of the 27th AGM published in the following Newspaper:

1. Business Standard

- dated 29.09.2019

BWN

2. Mumbai Lakshadeep in Marathi - dated 29.09.2019

Kindly take the same on your records.

Thanking You,


Yours faithfully,

FOR SWARNSARITA GEMS LIMITED

SUNNY MAHENDRA CHORDIA

DIRECTOR DIN: 06664041

CRISIL DRIP SOUTH-WEST MONSOON WINDS UP IN SURPLUS



THE 2019 SOUTH-WEST MONSOON season has ended

surplus over the long period average (LPA) at the all-India level. A 'normal' season would mean rainfall at ±4 per cent of LPA.

with rainfall at 6 per cent

However, uneven distribution of rains $both \, spatial \, and \, temporal \, -meant \, that$ sowing was initially slow but gained pace later. Excess rains in many places have also damaged crops, in addition to life and property. As of September 25, central India got athorough drenching, with rainfall 25 per cent above normal. Relatively close was the southern peninsula, where cumulative rainfall was 16 per cent above normal. Deficiency, at 16 per cent below normal, was the highest in east and north-east, whereas the northwest was 8 per cent short.

Half of the country* received 'normal' rains this season. Compared with the past few years, fewer places saw normal rains, while close to a third saw 'excess' and the rest saw deficiency. The good part is most regions that received deficient rains enjoy good irrigation cover and therefore the impact on cropproduction would be somewhat cushioned.

Among major kharif growers, Karnataka, Gujarat, Maharashtra, Rajasthan, and Madhya Pradesh have received excess rains at 23-37 per cent above normal. By contrast. Haryana, West Bengal and Uttar Pradesh have seen rainfall deficiency of 20-43 per cent. And Bihar, which was deficient till the past week, has seen some catch-up.

Given the wild swings this year, deficiency in many others, rapid catch-up in a few areas and delay in others, some damage to crops and sowing is a given. The extent of this remains a monitorable. To be sure, some resowing or delayed sowing has also taken place, which would mitigate some of the damage. That said, rainfall volume data alone does not tell the whole story. We need to also consider vulnerabilities that arise from inadequate irrigation for a comprehensive perspective on states and crops.

CRISIL's Deficient Rainfall Impact Parameter (DRIP) does just that. The higher $the \,CRISIL\,DRIP\,score, the\,more\,adverse \,the$ impact of deficient rains. We compare scores not just with the previous year, but also with the last five years' average, to get a more holistic picture.

 $The \, latest \, DRIP \, scores \, show \, some \, stress \,$ in 4 states. The scores are the highest and also higher than trend in two of these - West Bengal and Bihar whereas the relatively better irrigated states of Haryana and Uttar Pradesh have scores that are higher on-year but lower than trend.

*This refers to the 36 sub-divisions in the country where rainfall is tracked by IMD

Rains spark tomato price rise

Rates double in one month on reduced supply; processors stay away from fresh purchase

Mumbai, 28 September

omato prices have doubled in the last one month after supply reduced from Maharashtra, owing to incessant rains across major growing regions.

Maharashtra is one of the largest growers of tomato.

Data compiled by Nashik-based National Horticultural Research & Development Foundation (NHRDF) showed almost 100 per cent increase in tomato model prices in September to ₹24 a kg from ₹14.50 a kg in the beginning of the month. Meanwhile, stockists ramped up supply to take advantage of the price rise. Thus, total tomato arrivals jumped to 519 tonnes towards the end of September from 368 tonnes in the beginning of the month.

Similarly, the price of tomato in Mumbai jumped to ₹25 a kg on Thursday from ₹16.50 a kg early September. In Mumbai, the Agriculture Produce Market Committee (APMC) said onion arrivals declined to 378 tonnes on Thursday as compared to 417 tonnes in



RATE CHART

	Aug 31, 2019	sep 21, 2019	chg
Mumbai	1,000	2,200	120.00
Abohar	1,500	2,868	91.20
Ahmedabad	1,500	2,850	90.00
Delhi	1,387	2,398	72.89
Amritsar	1,400	2,400	71.43
Kolhapur	1,150	1,500	30.43
Compiled by B			

the beginning of September.

Trade sources believe that tomato supply from Maharashtra has slumped due to incessant rain in the state towards the fag end of the monsoon season.

Farmers in Maharashtra feed tomato during the September-October period to the entire country with their early kharif variety crop. It is followed by the seasonal kharif crop from Andhra Pradesh, Karnataka, Madhya Pradesh and Gujarat.

"Tomato arrivals have declined

sharply from Maharashtra which led to a sharp surge in prices in the wholesale mandis. Farmers have reduced supply due to water logging in the fields. Rain in the last few weeks paralysed harvesting and thus, transportation of tomato," said Shyam Lal, Deputy Secretary, Azadpur APMC. Tomato sowing was delayed this year due to a three-week delay in the

onset of the monsoon. The vegetable's planting was dis-

Following that, the uneven distribution of the monsoon hampered sowing with drought in the initial phase in some

major growing regions of the state. Again, tomato farming was affected

by two rounds of floods across the state. "There was a huge crop loss across Maharashtra. Delay in sowing resulted in the proportionate delay in harvesting. While farmers are preparing to harvest the pre-matured crop, continuous rain across the state has eroded prospects to cash in on the higher tomato prices," said Shivaji Pandurang Chubhale, chairman, Nashik APMC.

Interestingly, quality of the current harvested crop is also poor with high moisture content, thereby reducing the shelf life amid fears of spoilage.

Meanwhile, tomato processors, including chips and ketchup makers, have deferred their fresh purchases at this price. These large corporates normally purchase good quality tomato for future use. "There is no order from large buyers at this price. They fill their cold storage during peak arrivals when prices fall sharply," said a large tomato supplirupted due to lack of soil moisture. er in Vashi, near Mumbai.

Central Bank set to raise ₹2K cr via tier-II bonds

ABHIJIT LELE Mumbai, 28 September

Public sector lender Central Bank of India plans to raise ₹2,000 crore capital through tier-II bonds to meet the regulatory norms for capital ade-

quacy. assigned 'A+' ICRA rating to the proposed bond offering.

These rated instruments (tier-II bonds under Basel III) is a hybrid subordinated instrument with equity-like loss-absorption features.

They are expected to absorb losses once the "point of non-viability" (PONV) trigger is invoked.

of the two public sector banks that will continue to work as strengthen national presence. stake as on June 30.

The other bank is Mumbai-based Bank of India. Central Bank is at present under the Reserve Bank of India's prompt corrective action (PCA) regime on account of high incidence of bad loan and low capital base.

Under the PCA, the bank faces restrictions on extending big-ticket loans and incurring expenses.

The assigned rating factors in the sizeable capital infusion by the Centre in Central Bank. The Centre infused equity capital of ₹6,588 crore in FY19. It proposes to infuse ₹3,300 crore

Moreover, the ratings are Central Bank will be one supported by the majority sovereign ownership of the Central Bank, where the an independent bank to Centre holds 91.20 per cent

Sunday Business Standard MUMBAI EDITION

Printed and Published by Sangita Kheora on behalf of Business Standard Private Limited and printed at Mys. Dangst Media Private Limited, 22 Digha M.I.D.C., TTC Industrial Area, Vishnu Nagar, Digha, Navi Mumbai, 400708 and published at 2rd. & 4th Floor, Building H, Paragon Condominium, Opp. Century Mills, P. B. Marg, Worli, Mumbai - 400 013

For Subscription and Circulation enquiries please contact:

Editor : Shyamal Majumdar RNI NO.: MAHENG/2007/28487 Readers should write their feedback at **feedback@b**Fax: +91-22-24978456-68

Ms. Mansi Singh Head-Customer Relations Business Standard Private Limited, Nehru House, 4, Bahadur Shah Zafar Marg , New Delhi - 110 002

E-mail: subs bsdel@bsmail.in "or sms, SUB BS to 7007 Overseas subscription: (Mumbai Edition Only) One year subscription rate by air mail INR 46620 : USD 725

DISCLAIMER News reports and feature articles in Business Standard seek to present an unbiased picture of developments in the markets, the corporate world and the government. Actual develop ments can turn out to be different owing to circumstances beyond Business Standard's control and nowledge. Business Standard does not take any responsibility for investment or business decision readers on the basis of reports and articles published in the newspaper. Readers

taken by readers on the basis or leptors and articles published in the newspaper, headers are ed to form their own judgement.

Business Standard does not associate itself with or stand by the contents of any of the adv
ments accepted in good faith and published by it. Any claim related to the advertisements be directed to the advertisers concerned.

Unless explicitly stated otherwise, all rights reserved by M/s Business Standard Pvt. Ltd. Any print

ing, publication, reproduction, transmission or redissemination of the contents, in any form or by any means, is prohibited without the prior written consent of M/s Business Standard Pvt. Ltd. Any any means, is prohibited without the prior written consent of M/s Business statitudio Lyri. Euc. ... such prohibited and unauthorised act by any person/legal entity shall invite civil and crimina

No Air Surcharge

(alias Maria Antonia Jolene Dias), that the perty as more particularly described in the SCHEDULE hereunder which is held by he and that she is intending to sell the scheduled property.

herefore, any person(s) having any claim respect of the said scheduled property or par hereof by way of sale, exchange, mortgage charge, gift, maintenance, inheritance n, lease, tenancy, sub-tenancy, lier license, hypothecation, transfer of title, o interest under any trust, right o prescription or pre-emption or under any ement or disposition or under any decre order or award or otherwise claiming nowsoever, are hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the undersigned at their office a 37/38, 3rd Floor, Landmark Tower, Link Road, Mithchowki, Malad (West), Mumbai 400 064, within a period of 14 days (both days inclusive) of the publication hereoffailing which the claim of such person(s) will be deemed t have been waived and/or abandoned.

SCHEDULE

Flat No. B/5, Ground Floor, admeasuring 500 Sq. Fts. Built-up area, in the building known as Silver-Coin Co-operative Housing Society Ltd 400 064, situate on C. T. S. No. 523 & 524 /illage Valanai, Taluka Borivili, Mumba Suburban District.

Nishant Rana **Advocate High Court**

CENTRAL RAILWAY

Source: Indian Meteorological Department, Ministry of Agriculture, CRISI

CARRYING OUT SAFETY AUDIT AT TMW/NASHIK ROAD

Chief Workshop Manager, Traction Machine Workshop, Central Railway Nashik Road for and on behalf of th President of India, invites e-tende from the firms reputed / experienced n this field. Tender Notice No NK/TMW/DRG/535/T/01/2019-20/ Retender dated 26.09.2019 Name of Work : Carrying out Safty Audit at TMW/NKRD & preparation of report as per rule 73-L(5) (e of MRF 1963, section Rule-9 o Factories Act-1948; Tender Value ₹ 2,83,200/- (Approx.); Earnes monev deposit : ₹ 5.700/- (should be deposited through paymen gateway or through interne oanking only); Validity of offer ₹ 45 days (from the date of openin of tender); Completion period Three month from the date of issue of Letter of acceptance; Cost of tender document : ₹ 1,000/- (Not transferable & not refundable (should be deposited through payment gateway or through interne oanking only) Website to download upload tender documents

www.ireps.gov.in: Tender closing Time: 01.11.2019 at 15.00 Hrs. Tender opening Time: After 15.00 Hrs. 01.11.2019; Venue of e-tende opening: Chief workshop Manager Traction Machine workshop, Centra Railway, Eklahare Road, Nashik

Security Helpline 182

PUBLIC NOTICE

RUI-LE NOTIGE

Notice is hereby given to public at large that my Clients Mr. Gourav Sushil Kheria and Mr. Rahul Sushil Kheria and Mrs. Abhlasha Rahul Kheria have purchased Flat No. 34 admeasuring 843 Sq. Ft Carpet area on 5th Floor in Sujatah Riketan Co-Op. Hsg. Society Ltd., Ranisati Marg, above Malad Sahakari Bank, Malad, East Mumbai 400097along with 5 fully paid up Shares of Rs. 50 each bearing distinctive Nos. 166 to 170 (both inclusive) under Share Certificate No. 34 from Mr. Ramkumar Radheshyam Agarwal by entering into an Agreement For Sale dated 16th October 2018. The said Agreement is duly registered before the Jt. Sub-Registrar Borviali No. 6 under document Registration No. - BRL-6-11367/18 on the even date As per the terms and conditions and upon consideration amount more conditions and upon consideration amount mor particularly mentioned in the said Agreement date 30/04/2018 my Clients have paid entire consideration amount to Mr. Ramkuma Radheshyam Agarwal and took vacant an peaceful possession of the said Flat.


peaceful possession of the said Flat.

My Client informed me that after death of the original owner of the said Flat Mr Radheshyam Bhairu Prasad Agarwal, who died on 20/04/1981 and thereafter death of his wife Smt. Nathiadevi R. Agarwal on 30/04/1989 the said Society Sujata Niketan Co-Op. Hsg. Society Ltd. transferred the said Flat as well as the Share Certificate No. 34 to the name of their son Mr. Ramkumar Radheshyam Agarwal, the only surviving legal heir as per the provisions of Hindu succession Act.

If any person, body, individual, institution, having any claim and/or objection in respect of or against or relating to or touching upon the said Flat No. 34 by way of legal heir ship, inheritance, testamentary disposition or otherwise or having in

ntary disposition or otherwise or having their custody any title documents pertaining to the said Flat 34, shall communicate the same to the undersigned at his Office address within 15 days from the publication of this notice with the documentary evidence in support thereof; failir which all the claims, if any, of such person/s sha be considered to have been waived and/o abandoned. Objections raised after the completio of 15 days period shall not be binding Client and I shall issue title Certificate to

Dated:29.09.2019 SUNIL TYAGI, ADVOCATE SUNIL TYAGI, ADVOCATE Off: 5, Esplande Building, 3rd Floor, 160, D.N. Road, Fort, Mumbai-400 001





Business Standard

Insight Out

To book your copy, call 022 4027 5432 or SMS reachbs to 57575 or email us at order@bsmail.in



www.business-standard.com

Swarnsarita Gems Ltd

CIN: L36911MH1992PLC068283

Regd. Office: 125/127, Daya Mandir, 6th Floor, Room No. 5 to 10, Mumbadevi Mumbai - 400003, Maharashtra, India. Tel. No.: 022-43590000 Fax No.: 022- 43590010 E-Mail: info@swarnsarita.com , website: www.swarnsarita.com RESULT OF e-VOTING AT THE 27[™] AGM

Notice is hereby given Pursuant to the provisions of section 108 of the Companies Act, 2013 read with the Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and other applicable provisions(if any) that the Company had conducted e-voting for passing the following Resolutions. The 27th Annual General Meeting was held on Thursday, September 26, 2019, at

Based on the Scrutinizer's report dated September 26, 2019, the results of the e-voting are as under

Particulars of Resolutions	Total No. of votes polled	No. of votes in favour	% of votes in favour of votes polled	No. of votes against	% of votes against of votes polled
ORDINARY BUSINESS					
Adoption of Standalone and Consolidated Financial Stemenents for the year ended on 31st March, 2019	12202224	11600905	95.06	601319	4.93
Re-appointment of Mrs. Seema R. Chordia (DIN: 02685866), who retires by rotation and being eligible offers herself for reappointment	12202224	11600905	95.06	601319	4.93
Appointment of M/s Banshi Jain & Associates, Chartered Accountants, as the Statutory Auditors of the Company.	12202224	11600905	95.06	601319	4.93
SPECIAL BUSINESS					
Appointment of Mr. Durgesh Kumar Kabra (DIN: 00017670) as an Independent Director	12202224	11600905	95.06	601319	4.93
Appointment of Mr. Deep Shailesh Lakhani (DIN: 08018001) as an Independent Director	12202224	11600905	95.06	601319	4.93

The above Resolutions have been passed with REQUISITE MAJORITY.

Date: 28-09-2019

By Order of the Board Mahendra M. Chordia (Managing Director) [DIN: 00175686]

RELIGARE HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LTD. PRELIGARE HOME

NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSESTS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002 fe the Religare Housing Development Finance Corporation Ltd. through our Authorised Officer has issued Demand Notice U/S 13(2) of the Securitisation an econstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002. The Conteants of the same are the Defaults committed by you in the paymer

Loan Demand Amount as per Sec. 13(2)
Availed Act. Notice Mailing Address Rs. 18,17,521.57I- Flat No. 501, BLDG No. 26, All that piece and parcel of Flat bearing No (Rupees Eighteen Avenue J, Global City, Narangi 303, On Third Floor, Admeasuring 550 Sq Lakh Seventeen Bypass Road, Chikal Dongari Fts. Built Up Area/Carpet Area in the XMHDV 08.08.2019 /lishra W/o Sunil 17,29,000/- (Rupees Eightee bypass Nodu, Cinial Dollgail His. Built Up ArealCarpet Area in my Vir ar West, Thane, Building Known as "Shree Township" Maharashtra-401302
Also At: Flat No. 303, Third Floor, Shree Township, Building No. 7, wing-14 as per approve plat No. 7, Wing-14, Village No. 7, Gut no. 10+58/1, Admeasuring 1-15-6 Kambalgaon, Taluka District Palghar, Maharashtra-401208
Village Kambalgaon, Taluka, District Palghar, Maharashtra-401208
Village Kambalgaon, Taluka, District Palghar, Maharashtra-401208 Sunil Kamesw Hundred Twenty ameswar Mishra One and Paise as on 08.08.2019 2. 1. Nilesh Anthony Pereria S/o Anthony Anthony Rs. 25,75,640.87/- Flat No. 1, Ground Floor, All that piece and parcel of Residential Flat No. Rs. 25,45,000/ (Rupees Twenty Five Lakh Sevent

Rs. 25,75,540.87/- |-lat No. 1, Ground I-loor, |All that piece and parcel of Residential Hat No. 1.

(Rupees Twenty Dattain Village, Building) on Ground Floor, Admeasuring 490,56 Sq. Ft

Five Lakh Seventy No. 02, Co-Op, HSG. SOC. | Built Up, Equivalent to 45.59 Sq. Mtrs. Area of the Five Thousand Six LTD. Sandor Village, Vasail Building Known as "Dattain Village" Building No. 1.

Paise Eighty Paise Eighty | 2 Preeti Mahipa on ID 675754) Thane, Maharashtra-401208 XMHD 3. 1. Urvish Rs. 10,04,000/-Rs. 10,01,633.93/-Chhikabhai Pate Rupees Ten Lakh

House No. 156, 1st Floor, All that piece and parcel of Property bearing No. 20' Village Ward, kurla-(W), 2nd Floor, Admeasuring 465 Sq. Fts. Equivalent Mumbai, Maharahstra-143.21 Sq. Mirs. builtup Area Building No. A-1 in th 400070 Also At: Flat No. Building "Mahavir Point", Constructed on Plot of Lan S/o Chhikabhai Seventy One Thousand Six 4000// Also At: - Flat No.

201, 2nd Floor, Mahavir Laying and situated land bearing Survey no. 42 Hiss Point, Survey No. 42, Hissa No. 5P, Village Paygaon, Taluk Bhivandi within the Limits Gram Panchayat Paygaor Taluk Bhivandi within the Limits Gram Panchayat Paygaor Thane. Maharashtra 08.08.2019 hane. Maharashtra

W/o Urvish Chhikabhai Pate North: Building No. A-2, South: Open Space 4. 1. Rajendra Malhari Sangale S/o Malhari Namdev Sangale 2. Seema Rajendra Sangale W/o Rajendra Malhari Sangale 3. Manisha Sandip Jathar W/o Shrirang Papandulasi Okhande Rs. 15,81,812.87 Rs. (Rupees Fifteen Lakh Eighty One

Inane, Manarasnura North: Sulding No. A-2, South: Open Space
Bhavani Nagar, Sarpanch Alpiece and parcel of Area as per Sanction Plan "A" & "B Vasti Shende, Vasti Parisar, Bulliding its Total Area 155.1125g" fm? Situated at Village Daund, Pune, Maharashtra - Gopalbadi in the Taluka and Registration Sub-District 104.1380 1 Also At: Bearing S. Daund District and Registration District of Pune Bound Side of Gram Panchayart Gopalwadi and bearing S. No. 90/61 (Old S. No. 1236) easily Side Side of Gram Panchayart Gopalwadi and bearing S. No. 1256) Area 397 Sa, Mir. within in Gopalbadi, Gram Panchayart, Aporuperance There to and Rythis of Easements and Gopalwadi, Tal Daund, Pune, Bound, Pune, Pune, Bound, Pune, Pune, Bound, Pune, Pune, Pune, Bound, Pune, Pune, Bound, Pune, Bhandudas Lokhande 4. Ajay R Gaud S/o Ravindra Mahadev Gaud 5. Yogesh Keshav Magar S/o Keshav Nivrutti Magar Further with reasons, we believe that you are evading the service of Demand Notice, Hence this publication of demand notice. You are hereby called upon to pay Religare Housi evelopment Finance Corporation Ltd. with in a period of 60 days of date of publication of this demand notice the aforesaid amount alongwith further interest, cost, incident es, charges etc. failing which Religare Housing Development Corporation Finance Ltd. will take necessary action under all or any of the provision of Sec. 13(4) of the said A

ainst all or any one or more of the secured assets including taking possession of this secured assets of the borrower/s. Further you are prohibited U/S13(13) of the said Act fronsfering either by way of sale/lease or in any other way the aforesaid secured assets. Please note that no further demand notice will be issued. Place: Maharashtra M/s Religare Housing Development Finance Corporation Ltd Dated: 26.09.2019

०७१५४४१७

06238606

०३५३८६८८

नोकरी

शास्त्रज व पाचार

नोकरी

NOTICE

Notice is here by given that the Certificate(s) for 100 Shares of M/s Savita 0il Technologies Limited of Mr. Johnson Koli bearing Certificate No. and Distinctive No. given below have been lost/misplaced and the holder(s)/Purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share

Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with Companies Registrar and transfer Agents viz. Link Intime India Pvt. Ltd., C-101, 247 Park, LBS Marg, Vikroli (West), Mumbai - 400083. within 15 days from this date else the Company will proceed to issue duplicate Certificate(s) to

the aforesaid applicant without any further intimation.							
Folio No.	Name of Share holder	No. of Shares	Dist Nos. From – To	Cert. No. From — To			
J00099	Johnson Koli	100	6694201 - 6694300	8981			
				64/			

Dated: 29.09.2019 Place: Mumbai

Johnson Koli (Name of Share Holder)

मे.उप निबंधक सहकारी संस्था, मुंबई यांचे कार्यालय मुंबई विभागीय सहकारी पतसंस्था फेबरेशन लि. मुंबई ६/६०३ दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसा. हनुमान चौक, नवघर रोड,

मुलुंब (पुर्व) मुंबई-४०००८१. जाहिर नोटीस

करंजामाता सहकारी पतसंस्था मर्यादित मुलुंड मुंबई

पत्ता : सीता नगर , गाला कंपनी जवळ , डंपींग रोड , मुलुंड (प.) , मुंबई - ४०० ०८० . अनुक्रमांक १ ते ६

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की, थिकत कर्जाविषयी अर्जदार पतसंस्थेने दाखल केलेल्या अर्जाबाबत तमचे म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्याव नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण रहात नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असुन दिनांक 8.90.9९ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता आपण स्वतःवरील पत्त्यावर हजर राहुन आपले म्हणणे नमुद करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल याची आपण नोंद घ्यावी.

अ.	जाब देणाऱ्यांचे नाव	अर्ज	दावा	दावा	जाब	पुढील
勇.		वाखल	क्रमांक	रक्कम	वेणार	सुनावणी
		विनांक		रूपये	क्रमांक	विनांक
9	इंद्रजीत भुल्लन वर्मा	9६.८.9९	२३९८	३२९२५९	٩	४.१०.११
२	श्यामजित भुल्लन वर्मा	9६.८.9९	२३९८	३२ ९२५९	२	8.90.98
3	मनिष रमेश भैया	98.८.98	२३९८	३२९२५९	3	४.१०.११
8	राजु रमेशकुमार लोध	9६.८.9९	२३९९	८४२११०	3	8.90.98
4	रविंद्र दत्ताराम सावंत	98.८.98	२३९९	८४२११०	ધ	8.90.98
ξ	अर्जुन रामदास बनकर	9६.८.9९	5800	५१६३१९	ધ	8.90.98
		```	` `			\ \ \

ही नोटीस आज दिनांक २८-९-२०१९ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे. सही/-

शिक्का

उप निबंधव सहकारी संस्था (परसेवा) मुंबई विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई

#### NOTICE

NOTICE is hereby given that Shri. Faiyaz Ahmed Ramzanal Ramakdawala & Mrs. Ruksana Faiyaz Ahmed Ramaksawala were the owners of Flat No. 402, 4th Flr, A Wing , along with in Parking Space No. 5 in Basement, "Everest Apartment CHSL.", Versova, Andheri, and agreed to sell same to Mrs. Halima Salim Machhiwala & Mr. Salim Ismail Machhiwala vide Agreement dated 29/8/2019 reg doc 8244/19 who has approached IDBI Bank Ltd for home loan, for creation of mortgage of the said flat in favour of the Bank.

This to place on records that in 1. Agreement for Sale dated 24/09/1983 made between Shri. Gumanmal Tikuchandji Vanigotta & Smt. Shubhalaxmi Prakash Highway 2. Agreement for Sale dated 15/10/1980 made between M/s. Nahar Seth & Jogani Associates a partnership firm (The Builders) AND Shri. Gumanmal Tikuchandji Vanigotta (The Purchaser) lost/misplaced and not traceable thus, any person having any claim against or to said flat by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, lease, lien, tenancy, license, development rights, easement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing alongwith supporting documents to the below mentioned address within Fourteen days from the date hereof, otherwise it shall be accepted that there does not exist any such claim and the same if any will be considered as waived. MUMBAI Dated this 29th September 2019

M/s. G.H.Shukla & Co. (Advocate & Notary) Office no. 30, 3rd Floor, Islam Bldg., Opp. Akbarallys Men's, V. N. Road, Fountain, Mumbai-400 001.

## दृष्टी वर्क्स एलएलपी

एलएलपीआयएन: एएएम-७१६३ नोंदणीकृत कार्यालयः टॉप फ्लोअर, मेहता महल, १५, मॅथ्यु रोड, ऑपेरा हाऊस, मुंबई-४००००४. दूरः:०२२-४३५५१६००, ई-मेलः cs@drishtigroup.com

#### नमुना क्र. युआरसी-२ प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकत)

- अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार) येथे सचना देण्यात येत आहे की. कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नसा शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत दृष्टी वक्स एलएलपी यांची नोंदणी करण्यासाठी मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्यात येणार आहे.
- नियोजित कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणेः अ. रोबोटीक्स, आर्टिफिशेल इंन्टेलिजन्स आणि माहिती तंत्रज्ञानबाबत इतर सर्व प्रक्रिया क्षेत्रात
- व्यवसाय निष्पादन करणे. ब. कंज्यमर रोबोटस, इंडस्टीयल रोबोटस आणि संबंधित प्रणाली तयार करणे, आरेखन करणे
- विकास करणे. उभारणे आणि विक्री करणे. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय-टॉप फ्लोअर, मेहता महल, १५, मॅथ्यु रोड, ऑपेरा हाऊस, मुंबई-४००००४ येथे निरीक्षणासार्ठ
- उपलब्ध आहेत. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आय्रआयसीए), प्लॉट क्र.६.७.८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत

पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी. आज दिनांकीत २८ सप्टेंबर, २०१९.

> अर्जदारांची नावे सही/-अंकित सोमानी अनिता सोमान

# NOTICE

Notice is hereby given to public that Flat No.C/302, in Banegar Enclave Co-operative Housing Society Ltd., Opp Shamrao Vitthal Bank, Mira Bhayander Road, Mira Road (East), Dist - Thane-401107. Originally in name of Shri. Kamlesh M.Tailor (Deceased) ware died without making any will or nomination.

Now Society will be transfer the said flat no.C/302 in favour of his Wife Smt. Arpana Kamlesh Tailor. She is only legal heir. Any person having objection for the same may notify to the undersigned within 7days from the date of publication

Adv. Venkat sabale Shop.No.5, Bldg.no.10, sector 4, Shanti Garden, Mira Road, (E). Date: 29/09/2019 Mob.9967924004.

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की माझे अशील श्री. गौरव सुशिल खेरीया आणि श्री राहुल सुशिल खेरीया व श्रीमती नेहा गौरव खेरीय ऑणि श्रीमती अभिलाशा राहुल खेरीया यांनी फ्लॅट क्र.३४. क्षेत्रफळ ८४३ चौ.फ. कार्पेट क्षेत्र, ५वा मजला सुजाता निकेतन को-ऑप.हौ.सो.लि., राणी सती मार्ग . गलाड सहकारी बँकेच्या वर, मालाड (पुर्व), मुंबई ४०००९७ तसेच भागप्रमाणपत्र क्र.३४ अंतर्ग अनुक्रमांक १६६ ते १७० (दोन्ही समाविष्ट) धारव .५०/- प्रत्येकीचे ५ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स श्री रामकमार राधेण्याम अगरवाल यांच्याकडून टि ११ ऑक्टोबर, २०१८ रोजीचे विक्री करारनामा अंतर्गत खरेदी करू इच्छित आहेत. सदर करारनामा संयत्त उपनिबंधक बोरिवली क ६ गांच्या समक्ष रस्तावेज में क्र.बीआरएल-६-११३६७/१८ अंतर्गत नोंदणीकृत केले आहे. दि.३०.०४.२०१८ रोजीचे सदर करारनामांत नमुद क्रम आणि नियम व अटीनुसार माझ्या अशिलांग संपर्ण रक्कम श्री. रामकमार राधेश्याम अगरवाल यांच्याकडे जमा केली आणि संदर फ्लॅटचा पुर्ण ताबा घेतला. माझे अशिलांनी माझ्याकडे असे कळविले आहे की सदर फ्लॅटचे मळ मालक श्री. राधेश्याम भैरूप्रसाव ागरवाल यांचे २०.०४.१९८१ रोजी निधन झाल्यानंत आणि त्यांची पत्नी श्रीमती नातीयादेवी आर. अगरवा यांचे ३०.०४.१९८९ रोजी निधन झालेनंतर सद सोसायटी सजाता निकेतन को–ऑप.हौ.सोसायटी लि.ने सदर फ्लॉट तसेच भागप्रमाणपत्र क्र.३४, त्यांचा मुलगा श्री. रामकुमार राधेश्याम अगरवाल यांच्या नावे हिं वारसा कायदाच्या तरतुदीनुसार एकेमव जिवित कायदेशीर वारसदार म्हणून हस्तांतरीत केले.

जर कोणी व्यक्ती, संस्था, संघटना यांना सदर फ्लॉट मालमत्ता क्र.३४ बाबत कायदेशीर वारसदार, वारसाहब किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा आणि/किंव भाक्षेप असल्यास किंवा सदर फ्लॅट ३४ बाबत कोणतेह अधिकार दस्तावेज त्यांच्या ताब्यात असल्यास त्यांर्न कार्यालय पत्त्यावर खालील स्वाक्षरीकर्ताकडे आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशनापासून १ दिवसांत कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे असे सर्व दावे त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत अरे समजले जाईल. १५ दिवसांच्या कालावधी समाप्तीनंतः आलेले कोणतेही आक्षेप माझ्या अशिलांवर बंधनकार असणार नाही आणि मी माझ्या अशिलास अधिकाः प्रमाणपत्र वितरीत करेन.

दिनांक: २९.०९.२०१९ सुनिल त्यागी, वकील ठिकाण: मुंबई सुनिल त्यागी, वकील पत्ताः ५ एस्प्लेनेड बिल्डिंग, ३रा मजला, १६०, डी.एन.रोड, फोर्ट, मुंबई-४००००१.

# नमुना क्र.आयएनसी-२६

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसा कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकृरिता वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात

क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

नागरा मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, सीआयएन: यु५२१९०एमएच२००९एफटीसी१९६३१६ यांचे नोंदणीकृत **कार्यालय:** १००३, अल्फा, हिरानंदानी बिझनेस पार्व वर्ड, मुंबई, महाराष्ट्र-४०००७६.

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, जुलै, २०१९ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजु . ष ठरावानसार कंपनीचे नोंदणीकत कार्यालय **महार** राज्यातून कर्नाटक राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता कंपनी मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशन बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ या कलम १३(४) अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे णा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्य नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुतवणूकद नमुना भरून **एमसीए-२१ पोर्ट**ल (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासू-१४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई ांचा पत्ता: एव्हरेस्ट, ५वा मजला, १०० मरिन ड्राईव्ह iबई-४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्र अर्जदार कंपनीला त्यांच्या खाली नमुद केलेल्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

१००३, अल्फा, हिरानंदानी बिझनेस पार्क, पवई, मुंबई, महाराष्ट्र-४०००७६. अर्जदारांच्या वतीने व करिता

हितेश चटुकांत लोखंडवाल

देनांकः २८.०९.२०१९ संचालव काण: मुंबई

## रवर्णसरिता जेम्स लिमिटेड

सीआयएन: एल ३६९ १ १एमएच १९९२ पीएल सी ०६८२८ खः १२४/ १२७, दया मंदिर, ६वा मजला, खोली क्र ५ ते १०. मुंब देवी, मुंबई-४००००३, महाराष्ट्र, भारत. <mark>द्र. क्र.</mark> (०२ फॅक्स : (०२२) -४३५९००१०, वेबसाईट: www.swarnsarita.com, ई-मेल: info@swarnsarita.com

२७व्या एजीएममधील ई-वोटिंगचा निकाल

नी कावता २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (च्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम, २०१५ आणि इतर लागू तरतुदीनुसर येथे सुव यात येत आहे की, खालील ठराव मंजुरीकरिता कंपनीने ई-वोटिंग संचालित केले होते. २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१९ रोज १०.००वा. (भाप्रवे) संपन्न झाली होती.

ठराबाचे तपशिल	झालेले एकूण मतदान	बाजूने मतांची संख्या	झालेल्या मतांची बाजूने एकूण %	विरोधात मतांची संख्या	झालेल्या मतांची विरोधात एकूण %
सर्वसाधारण व्यवसाय					
३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाकरिता एकमेव व एकत्रित वित्तीय अहवाल स्विकारणे	१२२०२२२४	११६००९०५	९५.०६	६०१३१९	8.93
श्रीमती सिमा आर. चोरडीया (डीआयएन:०२६८५८६६) जे फिरते पद्धतीने निवृत होतील आणि पुर्ननियुक्ती करिता स्वत:चा प्रस्ताव दिल्याप्रमाणे पुर्ननियुक्ती	<b>१२२०२२२४</b>	११६००९०५	<u> ९५.०६</u>	६०१३१९	४.९३
कंपनीचे वैधानिक लेखापरिक्षक म्हणून मे. बन्सी जैन ॲण्ड असोसिएटस्, सनदी लेखापाल यांच्या नियुक्तीस मान्यता	१२२०२२२४	११६००९०५	९५.०६	६०१३१९	8.83
विशेष व्यवसाय					
स्वतंत्र संचालक म्हणून श्री. दुर्गेश कुमार काब्रा (डीआयएन:०००१७६७०) यांची नियुक्ती	१२२०२२२४	११६००९०५	९५.०६	६०१३१९	8.83
स्वतंत्र संचालक म्हणून श्री. दिप शैलेश लखानी (डीआयएन:०८०१८००१) यांची नियुक्ती	१२२०२२२४	११६००९०५	९५.०६	६०१३१९	४.९३
वरील ठराव आवश्यक बहसंख्येने मंजूर करण्यात आले.	•		•		

स्वर्णसरिता जेम्स लिमिटेडकरित महेंद्र एम, चोरडीय वस्थापकीय संचालव डीआयएन क्र.:00१७५६८६

**बैंक ऑफ़ बड़ौदा** | झवेरी बाजार शाखा:

१२२, शेख मेमन स्ट्रीट, त्रिशला बिल्डिंग, मुंबई ४०० ००२.

**Bank of Baroda** | ई–ਸੇਲ : zaveri@bankofbaroda.com

# ताबा नोटीस (अचल मालमत्तेकरिता) (नियम८(१))

ज्याअर्थी, खाली सही करणार, **बँक ऑफ बडोदाचे** अधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट २००२ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, २००२ च्या कलम १३(१२) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारान्वये, सदर कायद्याच्या कलम १३(२) नुसार कर्जदार मे. एस. के. ट्रेडर्स (कर्जदार) आणि त्याचे मालक श्री. रामस्वरूप जे. सोनी आणि त्याचे जामीनदार श्री. रामस्वरूप जे. सोनी आणि श्री मनोज एन्. ढाका यांना दिनांक १०.०४.२०१९ रोजी मागणी नोटीस पाठवून दि. १०.०४.२०१९ रोजी येणे असलेली रक्कम रू. १,९७,२७,०६०.४८/ – (एक कोटी सत्याण्णव लाख सत्तावीस हजार साठ आणि अट्टेचाळीस पैसे फक्त) सोबत ११.०४.२०१९ पासून कॉन्ट्रॅक्चुअल दराने होणारे पुढील व्याज, झालेले व होणारे पुढील खर्च, शुल्क इत्यादीचे, सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांचे आत भरणा करण्याची मागणी केली होती.

वर उल्लेखिलेले कर्जदार आणि जामीनदार/गहाणखतदार हे बँकेची कर्ज रक्कम परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने सर्वसामान्य जनतेस, खासकरुन वर उल्लेखिलेले कर्जदार यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणारा अधिकृत अधिकारी यांनी नियम ९ सह सदर कायद्याच्या कलम १३ च्या उपकलम (४) अन्वये प्रदान झालेल्या अधिकाराचा वापर करून खाली वर्णन केलेल्य मालमत्तेचा **दि. २३ सप्टेंबर २०१९** रोजी **प्रतिकात्मक ताबा** घेतला आहे.

वर उल्लेखिलेले कर्जदारांस व इतरांस आणि सर्व सामान्य जनता यांना जाहीर सावधानतेची सूचना देण्यात येते की त्यांनी खाली उल्लेखिलेल्या मालमत्तेसंबंधात कोणताही व्यवहार करू नये. जर असा कोणताही व्यवहार केला गेला तर **दि. १०.०४.२०१९** रोजी येणे असलेली रक्कम रू. १,९७,२७,०६०.४८/ – (एक कोटी सत्याण्णव लाख सत्तावीस हजार साठ आणि अठ्ठेचाळीस **पैसे फक्त)** सोबत कॉन्ट्रॅक्चुअल दराने होणारे पुढील व्याज, झालेले व होणारे पुढील खर्च, शुल्क इत्यादी बोजासह असेल.

# अचल संपत्तीचे वर्णन

- भी. रामस्वरुप जे सोनी यांच्या मालकीचा गाव देवळे, देवळे ग्रामपंचात हद्दीतील व तालुका व उपनोंदणी जिल्हा वडगाव मावळ कार्यक्षेत्रातील गट नं. ३२१/ए पैकी फ्लॉट नं. ९ ज्याचे क्षेत्रफळ ५१६.२५ चौ.मी.आहे व जो नोंदणीकृत गहाणखताने
- २) श्री. रामस्वरुप जे सोनी यांच्या मालकीचा गाव देवळे, देवळे ग्रामपंचात हद्दीतील व तालुका व उपनोंदणी जिल्हा वडगाव-मावळ कार्यक्षेत्रातील गट नं. ३२१/ए पैकी फ्लॉट नं. १० ज्याचे क्षेत्रफळ ५०६.२५ चौ.मी.आहे व जो नोंदणीकृत गहाणखताने बँकेस तारण दिला आहे
- ३) श्री. रामस्वरुप जे सोनी यांच्या मालकीचा गाव देवळे, देवळे ग्रामपंचात हद्दीतील व तालुका व उपनोंदणी जिल्हा वडगाव-मावळ कार्यक्षेत्रातील गट नं. ३२१/ए पैकी फ्लॉट नं. ११ ज्याचे क्षेत्रफळ ५५२.५० चौ.मी.आहे व जो नोंदणीकृत गहाणखताने ४) श्री. रामस्वरुप जे सोनी यांच्या मालकीचा गाव देवळे, देवळे ग्रामपंचात हद्दीतील व तालुका व उपनोंदणी जिल्हा वडगाव-
- मावळ कार्यक्षेत्रातील गट नं. ३२१/ए पैकी फ्लॉट नं. १२ ज्याचे क्षेत्रफळ ५७०चौ.मी.आहे व जो नोंदणीकृत गहाणखताने बँकेस तारण दिला आहे १) श्री. रामस्वरुप जे सोनी यांच्या मालकीचा गाव देवळे, देवळे ग्रामपंचात हद्दीतील व तालुका व उपनोंदणी जिल्हा वडगाव-मावळ कार्यक्षेत्रातील गट नं. ३२१/ए पैकी फ्लॉट नं. १३ ज्याचे क्षेत्रफळ ५००चौ.मी.आहे व जो नोंदणीकृत गहाणखताने
- ६) श्री. रामस्वरुप जे सोनी यांच्या मालकीचा गाव देवळे, देवळे ग्रामपंचात हद्दीतील व तालुका व उपनोंदणी जिल्हा वडगाव-मावळ कार्यक्षेत्रातील गट नं. ३२१/ए पैकी फ्लॉट नं. १४ ज्याचे क्षेत्रफळ ५००चौ.मी.आहे व जो नोंदणीकृत गहाणखताने
- ७) श्री. रामस्वरुप जे सोनी यांच्या मालकीचा गाव देवळे, देवळे ग्रामपंचात हद्दीतील व तालुका व उपनोंदणी जिल्हा वडगाव-मावळ कार्यक्षेत्रातील गट नं. ३२१/ए पैकी फ्लॉट नं. १५ ज्याचे क्षेत्रफळ ५००चौ.मी.आहे व जो नोंदणीकृत गहाणखताने
- ८) श्री. रामस्वरुप जे सोनी यांच्या मालकीचा गाव देवळे, देवळे ग्रामपंचात हद्दीतील व तालुका व उपनोंदणी जिल्हा वडगाव-मावळ कार्यक्षेत्रातील गट नं. ३२१/ए पैकी फ्लॉट नं. १६ ज्याचे क्षेत्रफळ ५००चौ.मी.आहे व जो नोंदणीकृत गहाणखताने बँकेस तारण दिला आहे
- ९) श्री. रामस्वरुप जे सोनी यांच्या मालकीचा गाव देवळे, देवळे ग्रामपंचात हद्दीतील व तालुका व उपनोंदणी जिल्हा वडगाव-मावळ कार्यक्षेत्रातील गट नं. ३२१/ए पैकी फ्लॉट नं. २७ ज्याचे क्षेत्रफळ २३५८.५ चौ.मी.आहे व जो नोंदणीकृत गहाणखताने
- १०) श्री. रामस्वरुप जे सोनी यांच्या मालकीचा गाव देवळे, देवळे ग्रामपंचात हद्दीतील व तालुका व उपनोंदणी जिल्हा वडगाव-मावळ कार्यक्षेत्रातील गट नं. ३२१ हिस्ता नं. डी. ज्याचे क्षेत्रफळ ०० हे ४४.८८ आर म्हणजेच ४४८८ चौ.मी.आहे व जे नोंदणीकृत गहाणखताने बँकेस तारण दिला आहे.

अधिकृत अधिकारी दिनांक : २३.०९.२०१९ (मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्म मानावा) बँक ऑफ बडोदा ठिकाण : गाव : देवळे, जि. पुणे, महाराष्ट्र



## गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड

सीआयएनः यू६७१२०एमएच१९५६पीएलसी००९७०७

सोमैया भवन, ४५/४७, एम.जी.रोड, फोर्ट, मुंबई ४००००१, वेबसाइट: www.somaiya.com, दूर.:+९१-२२-६१७०२१००, फॅक्स:०२२-२२०४७२९७ फॉर्म डीपीटी-१

परिपत्रक किंवा डिपॉझिटस् मागविण्याच्या जाहिरातीच्या नमुन्यातील परिपत्रक

कंपन्या (ठेवी स्वीकारणे) नियम, २०१४ च्या कलम ७३(२)(अ) आणि कलम ७६ आणि नियम ४(१) आणि ४(२) नुसार . सर्वसाधारण माहिती गोदावरी बायोरीफायनरीज लिमिटेड अ) कंपनीचे नाव, पत्ता, वेबसाइट आणि इतर संपर्क तपशील: सीआयएनः यू६७१२०एमएच१९५६पीएलसी००९७०७ सोमैया भवन, ४५/४७, एमजी रोड, किल्ला, मुंबई-४००००१ वेबसाइटः www.somaiya.com, दूर. क्र.:+९१-२२-६१७०२१००, फॅक्स:०२२-२२०४७२९७ ब) कंपनीच्या स्थापनेची तारीखः १२ जानेवारी, १९५६

कंपनीद्वारे चालविण्यात येणारा व्यवसायः कंपनी ऊस व प्रक्रिया केलेली साखर आणि संबंधित उत्पादने तयार करण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे इतर कृषी साठा; रसायने आणि संबंधित वस्तुंचे उत्पादन;

वीज आणि इंधनाची उपज आणि उर्विरेत वस्तुंची निर्मिती आणि बिक्री ऊस आणि इतर कृषी साठा व उत्पादने ; घाऊक व्यापर आणि इतर व्यावसायिक प्रक्रिया आणि कोणत्याही आणि इतर सर्व प्रक्रियासारी संबंधित आहेत, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या, कंपनीने केलेल्या पूर्वगामी वस्तूंच्या प्राप्तीसाठी प्रासंगिक किंवा अनुकूल असलेले

क) कंपनी आणि त्याच्या उपकंपन्यांद्वारे चालविलेले व्यवसाय तसेच शाखा किंवा युनिट्सचे तपशील, काही असेल तरः

- उपकंपन्यांनी चालविलेले व्यवसायः सोलार मॅजिक प्रा.लि.: कंपनी शेती वस्तुंचे उत्पादनांचे उत्पादन, हळद आणि शेतकऱ्यांना खत, सिंचन सुविधा व इतर शेती वस्तुंची विक्री व पुरवठामार्फत सेवा पुरविणे
- कायुगा इन्व्हेस्टमेंटस् बी.व्ही.: कंपनी ही गुंतवणूक प्रक्रियेत कार्यस्त आहे आणि त्यांच्या दोन उपकंपन्या आहेत जेसे गोदावरी बायोरीफायनरीज बी.व्ही. आणि गोदावरी बायोरीफायनरीज इन्क.
- स्टेप डाऊन उपकंपन्याद्वारे चालविलेले व्यवसाय: गोदावरी बायोरीफायनरीज बी.ल्ही., ऑमस्टरडॅम: अमेरिकेच्या बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी, सहाय्यक सेवा पुरवण्यासाठी सल्लागार, मध्यस्थ म्हणून कार्य करण्यासाठी
- गोदावरी बायोरीफायनरीज इन्क., यूएसए: अमेरिकेच्या बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यासाठी, सहाय्यक सेवा पुरवण्यासाठी सहागार, मध्यस्थ म्हणून कार्य करण्यासाठी.

ए/९०१, साईनाथ हाईटस्, निलम नगर, फेज २, मुलुंड (पुर्व), मुंबई-४०००८१.

शाखेचे	ा तपशिल:		युनिट	युनिटस्चे तपशिल					
अ.क्र.	शाखेचे ठिकाण	शाखेचा पत्ता	अ.क्र.	युनिट ठिकाण	पत्ता				
१		सी-१०३, हिमालया हाऊस, १०वा मजला,	8	शुगर मिल, डिस्टलरी व सह-निर्मिती प्लांट	समीरवाडी (महालिंगपूर मार्गे) जिल्हा बगलकोट, कर्नाटक-				
		कस्तुरबा गांधी मार्ग, नवी दिल्ली-११०००१.			५८७३१६.				
2	बंगळूरू	युनिटी इमारत, टॉवर ब्लॉक, ४था मजला,	2	डिस्टलीरी व केमिकल प्लांट	साखरवाडी (स्टेशन कान्हे गाव) जिल्हा अहमदनगर,				

		जे.सी. रोड, व	बंगळूरू-५६०००२.			महाराष्ट्र-४१३७०८.		
'	ड) कंपनीच्या व्यवस्थापनाचे संक्षिप्त तपशील: संचालक मंडळाद्वारे मार्गदर्शन दिलेले व्यवस्थापन समुहमार्फत कंपनीचे व्यवस्थापन आहे.							
	इ) संचालकांचे नाव, पत्ता, डीआयएन व व्यवसाय:							
	अ.क्र.	नाव	पत्ता				डीआयएन	व्यवसाय
	8	श्री. समीर शांतीलाल सोमय्या	पद्मनाभ, १०, ए	द्मनाभ, १०, एम.एल. डहाणूकर मार्ग, मुंबई-४०००२६.				उद्योजक
	2	श्री. विनय व्ही. जोशी	सी-७१२, देव दे	गी-७१२, देव देवेश्वर कोहौसो., तेली गल्ली क्रॉस रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९.				नोकरी
	æ	श्री. कैलाश पेरशाद	प्लॉट क्र.८४, रो	लॉट क्र.८४, रोड क्र.०९, जुबीली हिल, हैदराबाद-५०००३३.				समुपदेशक
	γ	श्री. जयेंद्र शाह	५२, अपुर्वा इमार	त, ५वा मजला, नेपियन	न्सी रोड, मुंबई-४०००३६.		०००८४७५९	समुपदेशक
	ų	श्री. एस. मोहन	संचालक बंगला,	गोदावरी बायोरीफायनरी	ोज लिमिटेड, वारी, जिल्हा अहमदनगर-४१३७०८, मह	ाराष्ट्र.	०३१८४३५६	नोकरी
	æ	श्री. उदय रमाकांत गर्ग	६२, ज्युपीटर अ	गर्टमेंटस्, अल्टामाऊंट र	रोड, मुंबई-४०००२६.		०३२८५९४१	व्यवसाय

फ) जोखीम घटकांच्या व्यवस्थापनचे संकल्पनाः

डॉ. प्रिती सिंग रावत

श्री. भालचंद बक्षी

्रपा. लक्ष्मी कांतम मन्नेपळी

कंपनीचा प्राथमिक व्यवसाय साखर, ऊर्जा / सह-निर्मिती, विशेष रसायने आणि इथॅनॉलचे उत्पादन करीत आहे. त्यामुळे, त्याचा व्यवसाय अधीन आहे साखर, वीज / सह-निर्मिती आणि रसायने आणि इथॅनॉल उद्योगांमध्ये सामान्य धोके येतात. साखरमध्ये बरेच घटक आढळतात, वीज / सह-निर्मिती आणि रसायने आणि इथॅनॉल उद्योग कंपनीच्या नियंत्रणाबाहेर आहेत आणि अशा कारणामुळे कंपनीच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो.

रसायन अभियांत्रिकी विभाग. रसायन तंत्रज्ञान संस्था, नाथालाल पारेख मार्ग, माटंगा, मुंबई-४०००१९

- परतफेडमध्ये कसूर आणि विद्यमान कालावधी समाविष्ट असलेल्या कसूरीचे तपशील
- १) वैधानिक देय: सांविधिक देय रकमेमध्ये कोणतेही कसूर नाही
- २) डिबेंचर्स आणि त्यावरील व्याजः सांविधिक तेय रक्रमेमध्ये कसर नाही कोणत्याही बँकेकडून किंवा वितीय संस्थांकडून कर्ज आणि त्यावरील व्याजः कर्जाची परतफेड आणि त्यावर व्याज परत करण्याचे कोणतेही कसूर नाही.

३६८, दत्तमंदिराजवळ, मधोल, बगलकोट, कर्नाटक-५८७३१३

डिपॉझिट योजनेचे तपशिल: अ ) मंडळ ठराव मंजुरी तारीख:

7 &	1 - 3 - 7 - 7 -
ब) अशा ठेवींचे निमंत्रण अधिकृत करणाऱ्या सर्वसाधारण सभांमध्ये ठराव मंजूर करण्याची तारीखः	२६ सप्टेंबर २०१८
क) ठेवींचा प्रकार, अर्थात प्रतिभूत किंवा अप्रतिभूत:	अप्रतिभूत
ड) अधिनियमानुसार आणि ठेवींनुसार कंपनी ठेवीद्वारे रक्कम वाढवू शकते	३१ मार्च, २०१९ रोजीचे ताळेबंद पत्रकाच्या आधारावर कंपनीला उभरण्यात येऊ शकणारी कमाल रक्कम
त्याअंतर्गत बनविलेले नियम आणि प्रत्यक्षात ठेवलेल्या ठेवींचे एकूण	भागधारकांकडून: ३१.०३.२०१९ रोजी भरणा केलेले भांडवल आणि मुक्त राखीवचे १०%: र.१,३६२.२७ लाख
पूर्वीच्या आर्थिक वर्षाच्या अंतिम दिवशी आणि समस्येच्या तारखेला	जनतेकडून: ३१.०३.२०१९ रोजी भरणा केलेले भांडवल आणि मुक्त राखीवचे २५%: रू.३,४०५.९१ लाख
परिपत्रक किंवा जाहिरात आणि वाढवण्याची प्रस्तावित ठेव रक्कम	३१.०३.२०१९ रोजी थकबाकी ठेवीः रू.३,१०४ लाख
आणि पुढील १२ महिन्यांच्या आत परतफेड करण्याच्या रकमेची रक्कमः	जाहिरात वितरणाच्या तारखेपासून थकबाकी ठेवीः रू.३१८२.६७ लाख अंदाजे (३० एप्रिल, २०९९)
	पुढच्या १२ महिन्यांमध्ये ठेवींची प्रस्तावित उभारणीः रू.१४.०० कोटी (३१.०३.२०२० पर्यंत)

	पुढील	१२ महिन्यांमध्ये परतफेड	करण्यायोग्य ठेवी (०१.०४	८.२०१९ ते ३१.०३.२०२०	पर्यंत)ः रू.८२१.३५ लाख
ई) ठेवी उभारण्याची अटी: कालावधी, व्याजाचा दर, परतफेड पद्धती व पुर्नअदायगी	अ.	तपशिल	योजना अ-	योजना ब-	योजनाक-
	क्र.		अर्ध वार्षिक	मासिक	एकत्रित
	8	कालावधी (वर्ष)	व्याजाचा दर	व्याजाचा दर	व्याजाचा दर
		۶.	१०.००%	१०.००%	१०.००%
		₹.	१०.५०%	१०.५०%	१०.५०%
		₹.	११.00%	११.00%	११.00%
	2	किमान रक्कम	रु.२५०००/- तसेच	₹.३,00,000/-	रु. २५,०००/-
			र.५०००/- च्या	तसेच रू.२५०००/-	तसेच रु.५०००/-
			पटीने पुढील रक्कम	च्या पटीने पुढील रक्कम	च्या पटीने पुढील रक्कम
	3	अदायगीची	३० सप्टेंबर व ३१	मासिक	लागू असेल तसे आयकर
		कालावधी	मार्च रोजी अर्ध वार्षिक		वगळून अर्ध वार्षिक
	١		L		चक्रवाढ पूर्णतः व्याजावर
				द्धत् आणि ठेवींची परतफेर्	
				ारटीजीएस) जे ठेवीधारकाद्वाने	
फ) योजनेच्या उघडण्याच्या तारखेचा उञ्लेख केलेला प्रस्तावित कालावधीपरिपत्रक किंवा				२०१९ जाहिरात वैध ३१.	
जाहिरात वैध असेल त्या कालावधीचा कालावधीः				तारखेपर्यंत, जे आधी आहे	
ग) ठेवी जमा करण्याचे कारण किंवा उद्दिष्टेः	कार्य	चलीत भाडवल वाढवि	ग्यासाठी आणि गुंतवणूक	्गरजा पूर्ण करण्यासाठी शे	तकरी, जो कंपनीला ऊस
				च्या कर्मचाऱ्यांना गुंतवणूव	रु माध्यम अतर्गत प्रोक्रया
, , , , , , , , , , , , , , , , , , , ,			ना जास्त परताव्यासह उत	पादन दऊ शकतात.	
ह) प्राप्त क्रेडिट रेटिंग; क्रेडिट रेटिंग एजन्सीचे नाव, प्राप्त रेटिंग,		मा: क्रेडिट ॲनालेसीस			
मिळालेल्या रेटिंगचा अर्थ, ज्या दिवशी रेटिंग मिळाली ती तारीख		ाः साएआरइबाबाबाः स् ाची तारीखः ५ एप्रिल	टेबल (ट्रिपल बी; आउट	रलूकः स्टबल)	
				। सुरक्षेचे योग्य प्रमाण विच	
	1 410	ा <b>चा अथः</b> ।वताय सवः री आहे अणा सन्दर्गण	घ वळत कायघलनबाबत त योग्य जोखिम घेण्यात	ा सुरकाच याग्य प्रमाण ।वर जेते	गरात यकन श्रणा दण्यात
य) ठेवी विम्याची मर्यादाः विमा कंपनीचे नाव, विमा नियम, विम्याचा कालावधी, विम्याची		।। जातुः जासा प्रदर्भः। ।प प्राप्त नाहीः उपलब्धः		40.	
मर्यादा, कसर केल्यास दाव्याची प्रक्रिया इत्यादी	স্থ	ान आस नाहा. उनला <del>ज्य</del>	नसल्यामुळ.		
ज) अशा प्रकारच्या सुरक्षिततेसाठी तयार केलेल्या किंवा तयार करण्यात आलेल्या अधिभाराचे	रेती	हे अप्रतिभूत असल्याने	लाग राडी		
लघु तपशिल	541	ए जन्नातचूत जलस्यान	cust andi-		
ख) संवालक, प्रवर्तक किंवा प्रमुख व्यवस्थापकीय अधिकारी यांच्या कोणत्याही आर्थिक किंवा	कंप	ीच्या ठेवदारांना लागू	असलेले इतरांकडील सम	ान नियमांवर कंपनीचे ठेर्व	मध्ये संचालक
ं इतर बाबी हित ज्यामध्ये इतर व्यक्तींचे हितामधील अशा व्याजाचे प्रभाव दिलेले आहे.		ाणूक करू शकतात.			

- इतर बाबी हित ज्यामध्ये इतर व्यक्तींचे हितामधील अशा व्याजाचे प्रभाव दिलेले आहे. कोणत्याही थकबाकी ठेवींचे तपशीलांची तपशील: (२९ जुलै, २०१९ रोजी)
- अ) थकबाकी रक्कमः रु.३२८५.७२ लाख (२९ जुलै, २०१९) स्वीकृतीची तारीख: १५.०६.२०१५ पास
- क) एकूण स्विकृत रक्षमः रू.५४८.४५ लाख (निव्वळ)
- व्याज दर: १०% ते ११% च्या श्रेणीमध्ये ठेवीदारांची एकूण संख्या: ७८५ (२९ जुलै, २०१९)
- तेवींची परतफेड आणि त्यावरील व्याज देय असल्यास, ठेवीदारांची संख्या, रक्कम आणि कसूर कालावधी समाविष्ट असेल तर: शून्य ठेवींवर जमा झालेल्या व्याजदरावरील ठेवीदारांद्वारे कोणतीही सवलत: नाही
- कंपनीची आर्थिक स्थिती
- अ) परिपत्रक किंवा जाहिरात जारी होण्याच्या तारखेपूर्वी त्वरीत पुढील तीन आर्थिक वर्षांसाठी कर तरतुदीपूर्वी आणि नंतर कंपनीचा नफा:

तपशील	वित्तीय वर्ष २०१८-१९	वित्तीय वर्ष २०१७-१८	वित्तीय वर्ष २०१६-१७
कर तरतुदीपुर्वी कंपनीचा नफा/(तोटा)	२७४.०९	(२९२९.६०)	(६०३०.४९)
कर तरतुदीनंतर कंपनीचा नफा/(तोटा)*	२१७.८५	(२११२.५१)	(३८६७.०२)
तपशील	वित्तीय वर्ष २०१८-१९	वित्तीय वर्ष २०१७-१८	वित्तीय वर्ष २०१६-१७
लाभांश	शून्य	शून्य	शून्य
व्याज सरासरी (करनंतर रोख नफा अधिक			
दिलेले व्याज किंवा दिलेले व्याज)	१.१५	(0.60)	(0.40)

वर्षासंदर्भात कंपनीद्वारे घोषित लाभांश (करनंतर रोख नफा अधिक दिलेले व्याज किंवा दिलेले व्याज) क) परिपत्रक किंवा जाहिराती जारी होण्याच्या तारखेपूर्वी

ब) अंतिम ३ वर्षांसाठी व्याज सरासरी तसेच सदर ३ वित्तीय

इतर व्यापक उत्पन्नापर्वी

त्वरीत तीन लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकामध्ये कंपनीच्या आर्थिक स्थितीचा सारांश:

(दलाला ज्याचा किया (दलाला ज्याचा)	59	(0.00)	(0.40)		(लाख रुपये)
दायित्व	३१.०३.२०१९	39.03.7096	दायित्व	39.03.2099	39.03.7096
	रोजी	रोजी		रोजी	रोजी
ना-वास्तविक मालमत्ता			समभाग		
अ) मालमत्ता, यंत्र व उपकरणे	६९२०१.६७	७४२८०.१५	अ) समभाग भांडवल	३८३७.५९	३७६३.७६
ब) चालू कार्यातील भांडवल	६७३९.८७	६१२.३२	ब) इतर समभाग	३२८७४.४४	३११०३.२६
क) इतर वास्तविक मालमत्ता	२९.२१	0.₹8	6	३६७१२.०३	३४८६७.०२
ड) वित्तीय मालमत्ता			दायित्व		
१. गुंतवणूक	१३८६.८५	१३७८.२१	ना-वास्तविक दायित्व अ) वित्तीय दायित्व उधारी		
२. कर्ज	४५६.५९	७६१.६८	। अ) वित्ताय दायित्व उचारा । १. उधारी	१३४८८.४८	१३८२२.८१
३. इतर वित्तीय मालमत्ता	६७.४७६	३३०.६६	२. इतर वित्तीय दायित्व	38.00.86	39.544.05
इ) स्थगित कर मालमत्ता/(दायित्व) निव्वळ	१४८४.०७	१५२४.९१	ब) तस्तुदी	१९९.९४	१२०.५०
फ) इतर ना-वास्तविक मालमत्ता	१०९६.१५	१११२.९६	क) इतर ना-वास्तविक दायित्व	६२५.१६	८३७.८६
	८०७६९.१४	८०००१.२३	.,	१४३२२.५६	१४७९०.१५
वास्तविक मालमत्ता			वास्तविक दायित्व		
अ) वस्तूंची यादी	५६७१६.३८	६२४५१.८५	अ. वित्तीय दायित्व		
ब) वित्तीय मालमत्ता			१. उधारी	६३८४०.२९	હુ
१. प्राप्त व्यापारी वस्तू	१३९२५.४६	१२७५८.१०	२. व्यापार देय		
२. रोख व रोख तत्सम	८७.३५	२६७.८७	सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग		
३. वरील (२) व्यतिरिक्त बँक			इतर	४२७६०.६९	२८५२२.२९
शिल्लक	३४५८.३५	४०४४.९१	३. इतर वित्तीय दायित्व	५५५९.९७	९९१४.३०
४. इतर वित्तीय मालमत्ता	४११८.०१	६७६.३८	ब) इतर वास्तविक दायित्व	५७०.२२	१६३१.९५
क) इतर वास्तविक मालमत्ता	५०९२.४८	4080.48	क) तरतूदी	४०१.४१	३९७.६२
	60.58	८५२३९.६५		१९३९३२.५८	१९५५८३.७१
एकू ण	१६४१६७.१७	१६५२४०.८८	एकू ण	१६४१६७.१७	१६५२४०.८८

एकूण	१६४१६७.१७	१६५२४०.८८	एकू ण						
ड) परिपत्रक किंवा जाहिराती जारी केल्याच्या तारखेच्या त्वरीत ३ वर्षाकरिता लेखापरिक्षित रोख स्त्रोत अहवाल:									
तपशिल	38.03.20	99	39.03.7096	39.03.2096	Ę				
कार्यचलन प्रक्रियेतून रोख स्रोत	२८५९४.५४		२८५९४.५४		२८५९४.५४		७२४८.४१	४९१८.४२	8
गुंतवणूक प्रक्रियेतून रोख स्त्रोत	(५३८४.९४)		(५३८४.९४) (२९०५.७७)		(२९०५.७७)	(१००२८.१६)	3		
वित्तीय प्रक्रियेतून रोख स्त्रोत	(२३३९०.१	२)	(४२८१.५४)	४३६०.७७	ľ				

(रु. लाखात डी गेल्या ३ वर्षांमध्ये लेखांकन् धोरणातील कोणतेही बदल आणि नफा आणि त्यांच्या कंपनीच्या नफ्यावर कोणताही फरक: नाही

- रोख व रोख तत्समधील निव्वळ वाढ/(घट) ५. संचालकाद्वारे जाहीरनामा असे की:
- अ) अधिनियमाच्या प्रारंभाच्या आधी किंवा नंतर किंवा व्याज देय झाल्यानंतर स्वीकारल्या जाणार्या ठेवींच्या परतफेड मध्ये कंपनीने कसूर केले नाही;
- ब) संचालक मंडळाने कंपनीच्या बाबी आणि संभाव्य बाबींविषयी स्वत: पुर्णतः समाधान केले आहे आणि त्यांचे म्हणणे आहे की कंपनीच्या अंदाजे भविष्यातील आर्थिक स्थितीबद्दल, कंपनी जेव्हा देय होईल तेंव्हा आणि आपल्या दायित्वांना पूर्ण करण्यास सक्षम असेल. परिपत्रक किंवा जाहिराती जारी झाल्यापासून एक वर्षाच्या कालावधीत कंपनी दिवाळखोर बनणार नाही;
- क) कंपनीने कायद्याच्या तस्तूदी आणि त्या अंतर्गत तयार केलेल्या नियमांचे पालन केले आहे;
- ड) या कायद्याचे आणि नियमांचे पालन केल्यामुळे केंद्र सरकारद्वारे ठेवींची परतफेड करण्याची हमी दिली जात नाही;
- ई) अधिनियमाच्या प्रारंभापासून कंपनीने स्वीकारलेले ठेवी परत दिले गेले आहेत फ) क्रेडिट रेटिंगमध्ये प्रतिकूल बदल झाल्यास, ठेवीदारांना कोणत्याही दंडिशवाय ठेवी मागे घेण्याची संधी दिली जाईल.
- ग ) ठेवींचा वापर केवळ जाहिरातीच्या स्वरूपात परिपत्रक किंवा परिपत्रक मध्ये दर्शविल्या जाणार्या उद्देशांसाठी केला जाईल:

ह) कंपनीने स्वीकारलेली ठेव (सुरक्षित ठेवींशिवाय, असल्यास असल्यास, दर्शविलेल्या एकूण रकमेपेक्षा) असुरक्षित आहेत आणि रॅंक परीपस्सू कंपनीच्या इतर असुरक्षित दायित्वांसह अस्वीकरण: हे स्पष्टपणे समजले पाहिजे की रजिस्ट्रारकडे जाहिरातीच्या स्वरूपात परिपत्रक आणि परिपत्रक दाखल करणे हे त्याच पद्धतीने समजले किंवा समजले गेले नाही, रजिस्ट्रार किंवा केंद्र सरकारद्वारे मंजूर किंवा मंजूर असे कोणत्याही ठेवी योजनेच्या आर्थिक सुदृढतेपैकी एकतर रजिस्ट्रार किंवा केंद्र सरकार कोणतीही जबाबदारी घेत नाही. परिपत्रक किंवा जाहिरातीच्या स्वरूपात परिपत्रक क्या केलेले विधान किंवा मते व्यक्त करण्याच्या योग्यतेसाठी किंवा ठेवी स्वीकारल्या जाणाऱ्या किंवा ठेवी स्वीकारल्या जात आहेत असे ठेवीदारांनी नियमाचा वापर करावा. ठेवींच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ठेवीदारांनी आवश्यक नियम पडताळावेत.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता गोदावरी बायोरीफायनरीज लिमिटेडकरिता

समीर एस. सोमैया अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

ठिकाण : मुंबई

दिनांक : २९ जुलै, २०१९